

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे.

जा.क्र.झोपुप्रा/ता. 398/2023.

दिनांक : 30/02/2023

झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र-प्रारूप योजना

(विशेष नियमावली, 2018 मधील नियम क्र. एस. आर. 4(3) अन्वये)

प्रस्तावना :

१. मौजे दापोडी सि.स.नं. 2887, (जगताप चाळ, गुलाबनगर झोपडपट्टी) क्षेत्रातील 439.39 चौ.मी क्षेत्रावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणेसाठी विकसक मे.भोसले तुपे डेव्हलपर्स यांचेमार्फत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे दि.29/08/2022 रोजी प्रस्ताव दाखल करणेत आला आहे. यासंदर्भात सक्षम प्राधिकारी यांनी मान्यता दिलेल्या दि.03/09/2022 रोजीच्या अंतिम पात्रता यादीनुसार मिळकतीवरील एकूण झोपडीधारकां पैकी 79.98 टक्के झोपडीधारकांनी विकसक मे.भोसले तुपे डेव्हलपर्स यांना संमती दिलेली आहे.
२. सदर क्षेत्रावर झोपडपट्टी असल्याचे खालील अहवालांनुसार स्पष्ट होत आहे.
 - ब) सदरच्या क्षेत्रामध्ये झोपडपट्टी सदृश्य परिस्थिती /गलिच्छ वस्ती अस्तित्वात असल्याबाबत संबंधित सक्षम प्राधिकारी तथा सहाय्यक आयुक्त झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचा अहवाल जा.क्र.904/22 दि.29/09/2022 प्राधिकरणास प्राप्त झालेला आहे.
३. उक्त अधिनियमातील कलम 3 क च्या तरतुदीनुसार झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणेकामी सदरचे क्षेत्र हे "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून दि.08/09/2022 रोजीच्या आदेशाद्वारे घोषित करण्यात आले असून सदर आदेशास खालीलप्रमाणे प्रसिद्धी दिली आहे.
 - अ) महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र पृष्ठ क्र. 87 व 88 दि. 98/09/2022 ते 20/09/2022 रोजीच्या अधिसूचनेद्वारे प्रसिद्धी देण्यात आली आहे.
 - ब) सदर आदेशास दैनिक वृत्तपत्र जन मंथन मध्ये दि. 09/09/2022 रोजी प्रसिद्धी देण्यात आली आहे.
 - क) उपरोक्त आदेशास सदर झोपडपट्टी क्षेत्रामधील दर्शनीय ठिकाणी डकविण्यात येऊन त्याबाबतचा पंचनामा दि. 09/09/2022 रोजी करण्यात आला आहे.
४. सदर मिळकतीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याच्या दृष्टीने विकसकामार्फत या कार्यालयात दाखल करण्यात आलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे प्रारूप उक्त नियमावलीतील नियम क्र. एस आर 4(3) अन्वये खालीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे.

❖ झोपडपट्टी पुनर्वसन प्रारूप योजना

झोपडपट्टीचे नाव : जगताप चाळ, गुलाबनगर झोपडपट्टी

महानगरपालिका क्षेत्र : पिंपरी चिंचवड महानगरपालिका

योजना क्षेत्र : ५३१.३९ चौ.मी (कलम ३ क आदेशामध्ये नमूद)

| अ.क्र. | स.नं./सि.स.नं./ फा.प्लॉट नं. | क्षेत्र (हेक्टर - आर) (मालमत्ता पत्रकानुसार) | अधिकार अभिलेखातील भोगवटादाराचे नाव |
|--------|------------------------------|--|---------------------------------------|
| १ | सि.स.नं. २८८७ | ५७६.०० चौ. मी. | मे.भोसले तुपे डेव्हलपर्स |
| | एकूण | ५७६.०० चौ. मी. | मे.भोसले तुपे डेव्हलपर्स |

| | | |
|----|--|--|
| १ | योजना क्षेत्र चतुःसीमा :- | दि ०४/०७/२०२२ रोजीच्या एकत्रित आदेश प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम कलम ३ क च्या अधिसूचनेमध्ये चतुःसीमेचा उल्लेख खालील प्रमाणे आहे. पूर्वेस - लागून रस्ता पश्चिमेस - लागून रस्ता उत्तरेस - लागून सि.स.नं.२८८८ दक्षिणेस - लागून सि.स.नं.२८८६ |
| २ | अ) विकसकाचे नाव. | मे.भोसले तुपे डेव्हलपर्स |
| | ब) झोपुप्रा., पुणेकडील विकसक नोंदणी क्रमांक. | झोपुप्रा/०३/२०१४ दिनांक- ०५/०४/२०१४. वर्ग "ब" |
| | क) विकसकाच्या गठनासंदर्भातील खालीलपैकी कोणताही एक नोंदणीबाबतचा तपशील. १. भागीदारी अधिनियमानुसार Registrar of Partnership Firm यांचेकडील नोंदणी तपशील. | १. भागीदारी संस्था- सह निबंधक, भागीदारी संस्था, पुणे भागीदारी नोंदणी क्र.७७८२/२०२२ |
| ३ | वास्तुविशारद नाव व त्यांच्या नोंदणीचा तपशील. | आर्कि. एट्रियम डिजाइन स्टुडिओ CA/२०१८/१००८२८ दिनांक ३१/१२/२०२९ |
| ४. | मिळकतीचे स्वरूप | खाजगी |
| | अ) शासकीय/निमशासकीय/खाजगी | |
| | ब) खाजगी मिळकत असल्यास भोगवटादाराचे नाव. | मे.भोसले तुपे डेव्हलपर्स |
| | क) विकसकास प्राप्त झालेल्या अधिकारांचा तपशील. | हवेली क्र.२५ दस्त क्र. ७७८२/२०२२ दिनांक २८/०४/२०२२. अन्वये विकसन करारनामा करणेत आलेला आहे. |

| | | | | | |
|---|---|---|--------------------|---------------------------------------|-------------|
| | ड) सद्यस्थितीत योजना क्षेत्राच्या मालकी हक्कासंदर्भात व इतर बाबतीत न्यायालयीन स्थगिती/वाद विवाद/आक्षेप आहेत किंवा कसे? | योजना क्षेत्राच्या मालकी हक्कासंदर्भात व इतर बाबतीत न्यायालयीन स्थगिती / वाद विवाद / आक्षेप नसल्याबाबतचे विकसक यांनी दिनांक २१/०६/२०२२ रोजी चे हमीपत्र सादर केलेले आहे. | | | |
| | इ) सक्षम न्यायालयाचे स्थगिती आदेश असल्यास तपशील. | योजना क्षेत्राच्या न्यायालयाचे स्थगिती आदेश नसल्याबाबतचे विकसक यांनी दिनांक २१/०६/२०२२ रोजी चे हमीपत्र सादर केलेले आहे. | | | |
| ५ | झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्राबाबतचा तपशील. | | | | |
| | I. झोपडपट्टीचे क्षेत्रफळ.(३क आदेशानुसार) | ५३१.३९ चौ.मी | | | |
| | II. मोजणी नकाशानुसार येणारे क्षेत्र. | ५३१.३९ चौ.मी | | | |
| | III. योजना क्षेत्रांतर्गत आरक्षण असलेले क्षेत्र. | ०.०० चौ. मी. | | | |
| | IV. रस्तारुंदीकरण खालील क्षेत्र | ०.०० चौ. मी. | | | |
| | V. शिल्लक जागेचे निव्वळ क्षेत्रफळ | ५३१.३९ चौ.मी | | | |
| | VI. १०% मोकळी जागा (एस.आर. १४(१) नुसार) | ०.०० चौ.मी. | | | |
| | VII. योजने खालील निव्वळ क्षेत्र | ५३१.३९ चौ.मी | | | |
| ६ | अ) उप जिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांचेकडील परिशिष्ट-२ नुसार अंतिम पात्रता यादी | पात्र निवासी | पात्र बिगर निवासी | पात्र संयुक्त (निवासी + बि. निवासी) | एकूण पात्र |
| | | ५२ | ०० | ०० | ५२ |
| ७ | पात्र झोपडीधारकांन व्यतिरिक्त अन्य झोपडीधारकांचा तपशील. | अपात्र निवासी | अपात्र बिगर निवासी | अपात्र संयुक्त (निवासी + बिगर निवासी) | एकूण अपात्र |
| | (ब) अपात्र | ०७ | ०० | ०० | ०७ |
| | (क) अपील निकालपत्रानुसार पात्र झोपडीधारक | ०२ | ०० | ०० | ०२ |
| | (ड) एकूण (अ + ब + क) | ६१ | ०० | ०० | ६१ |
| ८ | एकूण झोपडीधारक (६ + ७) | एकूण प्रस्तावित पुनर्वसन सदनिका/दुकाने ६१ निवासी | | | |
| ९ | (अ) टेनामेंट डेन्सिटी (नियम क्र. एस.आर. १३(२) नुसार) (६१ x १०,००० / ५३१.३९) = ११४७ T/Ha. | अस्तित्वातील टेनामेंट डेन्सिटी ११४७ > ४५० त्यामुळे प्रस्तुत योजनेसाठी एकूण ४.०० इतका च.क्षे.नि. (In situ वापरण्यासाठी) इतका लागू राहिल. | | | |
| | (ब) एकूण अनुज्ञेय बांधकाम क्षेत्र | (५३१.३९ X ४.००) = २१२५.५६ चौ.मी. | | | |

| | | |
|-----|--|--|
| १०. | विकास आराखड्यानुसार भूखंडावरील आरक्षण व अन्य तरतूदी. | पिंपरी चिंचवड महानगरपालिका कडील मंजूर विकास आराखडा अभिप्रायनुसार :- उप अभियंता, नगररचना व विकास विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे यांचे दि.०२/०२/२०२३ रोजी नुसार आ.क्र.३/३५ SRS (झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प) म्हणून समाविष्ट आहे. तसेच सदरचे योजना क्षेत्र मुळानदीच्या निळी व लाल पुररेषा या दोन्ही रेषेच्या मध्ये आहे. |
| ११. | भूखंडावर विकसकाने प्रस्तावित केलेले पुनर्वसन घटकांतर्गत बांधकाम व त्या अनुषंगाने देय होणारे प्रोत्साहनात्मक बांधकाम क्षेत्र - | |
| | अ) पुनर्वसन घटकांतर्गत प्रस्तावित बांधकामाचे चटई क्षेत्रफळ (Proposed Built up Area Under Rehab Tenements) | १७५६.२८ चौ. मी. |
| | ब) झो.पु.प्रा. नियमावली सन २०१४ मधील नियम क्र. एस.आर. १५ (१) मध्येशासन निर्णय दि.१७/१२/२०१८ अन्वये सुधारणा करणेत आलेली आहे. त्यानुसार सदर प्रकरणी पुढीलप्रमाणे चटई क्षेत्र निर्देशांक रेशो हिशोबीत होत आहे. प्रकरणी प्रथम बांधकाम परवानगी (C.C.) अद्याप दिलेले नाही. | $Y = \text{सदनिकेचा दर (सन २०२२-२०२३)}$ $= \text{रु. ६०,६६०/- प्र चौ.मी.}$ $X = \text{बांधकामाचा दर}$ $= \text{रु. २६,६२० प्र चौ.मी.}$ $n = (Y/X) - २$ $= (६०,६६० / २६,६२०) - २$ $= (२.२७८ - २)$ $= ०.२७८$ $R = [२.८० - (n \times ०.३०)]$ $= [२.८० - (०.२७८ \times ०.३०)]$ $= [२.८० - ०.०८३६]$ $= २.७१६$ |
| | क) एकूण पुनर्वसन घटकाचे प्रस्तावित बांधकाम क्षेत्र (Total construction Area Under Rehab Component) | २७८२.८९ चौ.मी. |
| | ड)मुक्त विक्री घटकांतर्गत होणारे प्रोत्साहनात्मक बांधकाम क्षेत्र (Incentive construction Area) (२७८२.८९ x २.७१६) | ७५५८.३३ चौ.मी. |
| | इ) एकूण अनुज्ञेय बांधकाम क्षेत्रफळ (पुनर्वसन घटक + मुक्त विक्री घटक) (Scheme FSI) (७५५८.३३ + २७८२.८९) | १०३४१.२२ चौ.मी. |
| | ई) योजना क्षेत्रावर अनुज्ञेय असणारे चटई क्षेत्र (FSI Cap) (५३१.३९ X ४.००) | २१२५.५६ चौ.मी. |

| | | | |
|-----|--|---|-----------------------|
| १२. | योजने अंतर्गत बांधकाम होणाऱ्या इमारती तसेच सदनिका संख्या - ६१ सदनिका = एकूण ६१ | | |
| | | पुनर्वसन घटक | |
| | प्रयोजन | इमारती संख्या (rehab building) | सदनिका संख्या मजले |
| | अ) निवासी | १ | ६१ १३ |
| | ब) बिगरनिवासी | -- | ०० |
| | क) एकूण | १ | ६१ |
| | ड) FSI वापर | १७५६.२८ चौ.मी. | |
| | इ) भूखंडावरील प्रस्तावित ठिकाण | मौजे दापोडी सि.स.नं. २८८७, (जगताप चाळ, गुलाबनगर झोपडपट्टी) या संपूर्ण भूखंडावर पुनर्वसन घटक प्रस्तावित. | |

सदरच्या प्रारूप योजनेबाबतचा अन्य तपशील खालीलप्रमाणे आहे-

- शासनाच्या प्रचलित धोरणानुसार झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत दि.०१/०१/२००० या अर्हता दिनांकारोजी अथवा त्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या शासकीय-निमशासकीय व खाजगी जमिनीवरील घोषित तसेच गणनाकृत झोपडपट्टीत सध्या प्रत्यक्ष राहत व वास्तव्य करीत असलेल्या झोपडीधारकांचा निवारा संरक्षित करण्यात आला आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र ठरणा-या झोपडीधारकांना ३०० चौ.फुट. चटई क्षेत्राची सदनिका विनामुल्य देण्यात येणार असून दि.०१/०१/२०११ या अर्हता दिनांकानुसार सन २००० ते २०११ दरम्यानचे अपात्र व्यक्तींचे सशुल्क पुनर्वसन उपलब्धतेप्रमाणे करण्यात येणार आहे.
- सदर मिळकतीवरील झोपडीधारकांनी एकत्रित येऊन सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापित करणे अनिवार्य आहे. त्याबाबतचा रितसर अर्ज व आवश्यक ती सर्व कागदपत्रे प्राधिकरणातील सहकार विभागाकडे तात्काळ दाखल करणे आवश्यक राहिल.
अ) सदर योजनेत समाविष्ट जमीन खाजगी आहे व तर योजनेस भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर विकसकाने झोपडीधारकांच्या गृहनिर्माण सहकारी संस्थेचे नावे पुनर्वसन घटकाच्या जमीनीचे इमारतीसह अभिहस्तांतरण करणे अनिवार्य आहे.
- सदरील क्षेत्र हे उक्त अधिनियमाचे कलम ३(क) अंतर्गत अंतिम झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून दि. ०४/०७/२०२२ रोजी घोषित करण्यात आले असून उक्त अधिनियमाचे कलम ३(ड) सह कलम १२ अंतर्गत सदरील क्षेत्राबाबत अंतिम झोपडपट्टी निर्मूलन आदेश दि.३०/०९/२०२२ रोजी पारित करण्यात आले आहेत.
- सदर मिळकतीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणेच्या दृष्टीने व सदर मिळकतीवरील पात्र झोपडीधारकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणेच्या उद्देशाने सदर मिळकतीबाबत झोपडपट्टी निर्मूलन आदेश निर्गमित करण्यात आल्यानंतर सर्व पात्र लाभार्थ्यांची विकसकामार्फत संक्रमण शिबिरामध्ये अथवा घरभाडे देऊन तात्पुरती पर्यायी निवास व्यवस्था करण्यात येईल. त्या अनुषंगाने, सर्व पात्र लाभार्थ्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये सहभाग घेणे अनिवार्य आहे व प्रक्रियेस सहकार्य करणे बंधनकारक राहिल.

५. कोणत्याही झोपडीधारकाने झोपडपट्टी निर्मूलन आदेशान्वये विहित मुदतीत त्याची झोपडी / दुकान रिकामे न केल्यास अथवा झोपडीधारकाची योजनेस संमती नसल्यास/ झोपडीधारकास योजना मान्य नसल्यास असा पात्र झोपडीधारक उक्त अधिनियमाच्या कलम ३(झ) अन्वये त्याचा पुनर्वसनासाठीचा हक्क गमावून बसेल व त्याचे पुनर्वसन न करता तो निष्कासनासंदर्भातील कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहिल. त्याचबरोबर, अपात्र झोपडीधारकांना आवश्यक तेथे बळाचा वापर करून सदर योजना क्षेत्रामधून निष्कासित करण्यात येईल.
६. सदर मिळकतीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे बांधकाम विकसकामार्फत पूर्ण करण्यात आल्यानंतर सदर योजनेमधील सर्व पात्र लाभार्थ्यांना प्राधिकरण कार्यालयामार्फत सोडत पद्धतीने सदनिकांचे वाटप करण्यात येईल. त्यानंतर विकसकामार्फत अशा सदनिकेचा वैयक्तिक करारनामा संबंधित लाभार्थ्यांच्या (पती-पत्नी यांच्या संयुक्त) नावे दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीकृत करून ताब्यात देण्यात येतील. जर संबंधित झोपडीधारकाने त्यांना निश्चित करण्यात आलेल्या सदनिकेचा करारनामा करून सदनिकेचा ताबा घेण्यास कसूर केल्यास असे लाभार्थी उक्त अधिनियमाच्या कलम ३(झ) अन्वये आपला पुनर्वसनाचे हक्क गमावतील.
७. झोपडपट्टी पुनर्वसन इमारतीच्या देखभालीबाबत :
- अ) सदर योजनेबाबत होणाऱ्या सामायिक सुविधा सुस्थितीत ठेवण्याची तसेच अशा सुविधापोटीच्या मासिक देखभाल शुल्क खर्च, मासिक वीजबिल, पाणीपट्टी, सरकारी कर, पट्टे इत्यादी भरण्याची जबाबदारी सदर योजनेसंदर्भात स्थापित झालेल्या/होणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थेची असेल.
- ब) पात्र लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात येणा-या वैयक्तिक सदनिकेच्या आतील भागासंदर्भातील सर्व कर/शुल्क, विजबिल, पाणीपट्टी इत्यादी देण्याची जबाबदारी ही संबंधित लाभार्थ्यांवर राहिल.
- क) पुनर्वसन क्षेत्राकरीता उद्वाहन, पाणीपुरवठा व्यवस्था, सांडपाणी व्यवस्था, फ़ायर हायड्रंट व घन कचरा व्यवस्था याबाबत झोपडीधारकांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावे जमिनीचे व इमारतीचे अभिहस्तांतरण झालेनंतर विकसकाच्या खर्चाने ५ वर्षाकरीता वार्षिक देखभाल करार करणे बंधनकारक राहिल. मात्र, त्या संदर्भातील वित्तीय तरतूद वगळता उर्वरित जबाबदारी ही सहकारी गृहनिर्माण संस्थेची राहिल.
८. सदर झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रातील सर्व झोपडीधारकांना याद्वारे कळविण्यात येते की, सदर योजनेसंदर्भात तसेच सोबत प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या स्थळदर्शक नकाशा संदर्भात (Site Plan) तसेच प्रारूप योजने संदर्भात आपल्या कोणत्याही सूचना/आक्षेप/हरकती असल्यास, त्याबाबत सदरील प्रारूप योजना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे - १६ या कार्यालयात कार्यालयीन वेळेत लेखी स्वरूपात आवश्यक ती कागदपत्रे आणि पुराव्यांसह सादर कराव्यात. सबळ पुराव्याशिवाय दाखल केलेले तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त होणारे कोणतेही आक्षेप/हरकती/सूचना/दावे या कार्यालयाकडे स्विकारले अथवा विचारात घेतले जाणार नाहीत याची जाणीव याद्वारे करून देण्यात येत आहे.

संबंधितांचे म्हणणे व प्रकरणात दाखल असलेली कागदपत्रे आणि पुरावे विचारात घेऊन सन २०१४ च्या विशेष झोपडपट्टी पुनर्वसन विकास नियमावलीतील नियम क्र. एस आर ४(५) अन्वये सदरच्या प्रारूप योजनेस अंतिम मान्यता देण्यात येईल व याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहिल, याची नोंद घ्यावी.

९. या प्रकरणी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ४५ अन्वये विकास/बांधकाम परवानगी (Commencement Certificate) आणि भूखंड आरेखन/ईमारत नकाशा यांस मंजूरी देणेसंदर्भात आदेश स्वतंत्रपणे पारित करण्यात येतील. सदरच्या प्रारूप योजनेमध्ये प्रसंगानुरूप आवश्यक असल्यास बदल करण्यात येतील.
१०. सदर प्रकरणी एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, २०२० च्या विनियम १४.६ नुसार पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासाठी लागू असलेली विशेष नियमावली २०१४ ही पुनर्वसन घटकासाठी तर मुक्त विक्री घटकासाठी एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०२० मधील तरतूदी लागू होतील.
११. सदर योजनेचे विकसक मे.भोसले तुपे डेव्हलपर्स यांनी सदर मिळकतीवर विहित मुदतीत प्रकल्प सुरू करणे, बांधकाम व प्रकल्प पूर्ण करणे बंधनकारक राहिल व या संदर्भातील शासनाने व प्राधिकरणाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे अनुपालन करणे बंधनकारक राहिल.

सदरची प्रारूप योजना ही माझ्या सहीने व कार्यालयाच्या शिक्क्यासह जारी करण्यात आली आहे.

स्थळ :- झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे.

दिनांक :- १०/२/२०२३.

(नीलेश र. गटणी) भा.प्र.से.

मुख्य कार्यकारी अधिकारी,

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,

पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे.

o/c
hude
9/3/22

Patang
9/3/23

विक्रम

प्रत माहितीस्तव :

१. मा. आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे.
२. झोपुप्रा पुणे कार्यालयातील विभाग
 - सक्षम प्राधिकारी क्र.३
 - सहा. निबंधक सहकारी संस्था - सदर प्रकरणी सहकारी संस्था नोंदणी प्रक्रिया चालू करावी.
 - संगणक शाखा - सदर आदेशास संकेतस्थळावर प्रसिद्धी देण्यात यावी.
३. विकसक मे.भोसले तुपे डेव्हलपर्स, नोबेल हॉस्पिटल जवळ, हडपसर, पुणे.
४. दापोडी सि.स.नं. २८८७, जगताप चाळ, गुलाबनगर झोपडपट्टी येथील झोपडपट्टीधारकांकरीता माहितीसाठी ----- येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे.